

SE/CS/2021-22/40

1st November, 2021

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers. Dalal Street, Fort. Mumbai-400001 Company Scrip Code - 530871

Code No: 530871

To. National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (W), Mumbai-400051 Company Scrip Code - CHEMBOND

Code: CHEMBOND

Ref: ISIN: INE995D01025

Sub: Submission of Newspaper Advertisement - Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2021 published in newspapers on 31st October, 2021.

Dear Sir / Madam.

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2021 published in newspapers, The Free Press Journal and Navshakti on 31st October, 2021.

Please take the above information on record.

Thanking You

Yours faithfully,

for CHEMBOND CHEMICALS LIMITED

Suchita Singh

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

FROM PAGE 1

The 'Prince' Who...

Officials at the prison said that Aryan would remember his time in the jail as he was not given any VIP treatment. "He will sleep well at home on the bed, as he had slept on a mat in his barrack," said an official.

There was less crowd outside Arthur Road jail on Saturday, as against that on Friday. A strict bandobast was in place for the safe release of the inmates. The prison staff was given strict instructions to avoid shaking hands and taking a selfie with the junior Khan.

There was buzz about SRK coming to receive his son, which proved to be

Maharashtra Govt plans...

airport in Palghar

with Palghar district administration, as the airport with two runways will require land acquisition of over 2,000 hectares.

The announcement comes at a time the expansion of Mumbai airport is stalled due to the shifting of slums. It is plagued with traffic and passenger congestion.

On the other hand, the state government expects that the Navi Mumbai airport, which is projected to handle 40 million passengers annually after its completion, may face problems handling the increasing number of travellers.

In September, Deputy Chief Minister Ajit Pawar had said the state government expects the commissioning of Navi Mumbai Airport in 2024. Earlier this month, the government had inaugurated the greenfield Chipi airport in Sindhudurg district.

G20 pact on minimum...



countries that account for much of global growth will remain behind due to low vaccinations and financing dif-

European Union leaders will meet off-site with African leaders in efforts to further support the continent's poorest economies in the wake of the COVID-19 pandemic. French President Emmanuel Macron told reporters on Friday he expects the G-20 to confirm an additional \$100 billion to support Africa's economies.

Italy is hoping the G-20 will secure key commitments from countries representing 80% of the global economy - and responsible for around the same amount of global carbon emissions ahead of the U.N. climate conference that begins Sunday in Glasgow, Scot-

land. Most of the heads of state and government who are in Rome will head to Glasgow as soon as the G-20 is over. Russian President Vladimir Putin and Chinese leader Xi Jinping are

participating remotely. On the eve of the meeting, U.N. Secretary-General Antonio Guterres warned that the Glasgow meeting risked failure over the still-tepid commitments from big polluters and challenged the G-20 leaders to overcome "dangerous levels of mistrust" among themselves and with developing nations. The U.N. chief also blamed geopolitical divides for hampering a global vaccination plan to fight the COVID-19 pandemic, saying action "has taken a back seat to vaccine hoarding and vaccine nationalism."

Meeting of minds: PM...

Climate Summit to be held in Glas-

gow from Sunday. His Holiness appreciated India's assistance to countries in need during the pandemic, the MEA release said The meeting, which was scheduled only for 20 minutes, went on for an hour.

"During a brief conversation, the cordial relations between the Holy See and India were discussed," the Vatican Press Office said in a brief statement on the meeting.

At the Vatican, Modi was accompanied by National Security Advisor Ajit Doval and External Affairs Minister S Jaishankar. Ahead of the historic meeting, Foreign Secretary Harsh Vardhan Shringla on Friday said that the Vatican has not set an agenda for the meeting. "I believe, tradition is not to have an agenda when you discuss issues with His Holiness. And I think we would respect that," he

"I am sure the issues would cover a range of areas of interest in terms of the general global perspectives and issues that are important to all of us, COVID-19, health issues, how we can work together to maintain peace and tranquility and this is something that, I think would be the general trend in the discussions," he had

Court must give reasons...

granting bail are essential because it is the reasons adduced by the court which indicate the basis of the order. "The duty to record reasons cannot be obviated by recording submissions, followed by an omnibus 'in the facts and circumstances' formula," the court underscored. The court was hearing an appeal against a verdict of Rajasthan High Court which had granted bail to a person accused under the SC/ST Act. The High Court, in its order, had failed to record any reasons for the grant of bail. The order did not mention anything apart from the first respondent's statement and the public prosecutor's opposition to the grant of bail." The court made it clear that such an order cannot pass

Kohli's hour as they face...

management has heavily invested -- a half-fit Hardik Pandya and an out-ofform Bhuvneshwar Kumar, who have been the chinks in this team.

Hardik, who has not been the cricketer everyone feared since his back injury, is playing to save his career. That he hasn't exactly been truthful about the status of his bowling capabilities has been exposed and trying to roll his arm over at the nets speaks volumes of his desperation. His franchise Mumbai Indians are putting him back in the auction pool and time, indeed, is running out for him.

Bhuvneshwar could well be playing his last international tournament. His pace has dropped remarkably in the past two seasons and somewhere he has not been a patch on what his younger competitor Deepak Chahar has been in recent years. Yet, India has punted on his experience and it's high time that he delivers before being shunned into oblivion.

India have shown in recent times, at least, in Test arena that they can come back from the brink with unforgettable performances but Kohli in his last assignment as T20 captain would like to change the script that always seemed to go awry at global events.

More so, because another failure at a mega event could well mean that there will be aspersions cast on his abilities as a white ball skipper and the 50-over leadership will also come under the scanner.

Kohli is a man, who loves it the tough way. He loves a good scrap and a situation where he envisages that the entire world (even if they are not) is out there to get him, conspiring against him and wants to see him fail. He gets an adrenaline rush thinking

about such a situation from where he is bailing out the team. But, of late, Kohli the skipper and Kohli the batter

is not just an emotional necessity for its billion fans but also a commercial requirement for the tournament to retain its vigour. With the dew playing a major role in the evening, toss is playing a crucial role in the outcome of night matches. After what Shaheen Shah Afridi did to India, India

SC Secy-Gen sent back to...

Chief Justice of India Ranjan Gogoi. He had joined the judicial service in Madhya Pradesh in 1994. The staff arranged a farewell for Kalgaonkar on Saturday, subsequent to a notification issued by the Madhya Pradesh High Court's Registrar General Rajendra Kumar Wani, posting him at Khandwa as the district and sessions judge, against a vacancy.

Notice to cops for search...

activities were being carried out make it clear that lower-income groups, vulnerable and marginalised groups were being targeted and that the police officer appeared to have knowingly selected areas where residents would not be in a position to decline the requests. The contention of certain police officers that the mobile phones were being searched with consent was also challenged in the notice, which has termed the same a "farcical and pathetic attempt." "It is apparent that the police officers are acting on fear and abusing their wide powers and coercive presence to treat all and any persons as suspects without any reasonable basis ... There cannot be a more fundamental right to life and personal liberty that your have not been in sync. good office has a swort tect", the notice stated. good office has a sworn oath to pro-

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Landlords of Rekha Sadan are contemplating to transfer tenancy rights in respect of Flat No.6 admeasuring 607.27 sq.ft. on the 1st floor of Rekha Sadan, Plot No. 747, Road No.6, Parsi Colony, Dadar(East), Mumbai–400014 and my clients are desirous of taking the said flat no 6 on monthly tenancy basis from Shi

Hemant Pankaj Shan.

All persons having or claiming to have any right, title, interest, claim or demand whatsoever to or in the said Flat no.6 in Rekha Sadan or to any part thereof by way of tenancy, sub tenancy, surrender, succession, possession, gift, inheritance, occupation, mortgage, transfer, lease, lien, exchange, leave and license, care taker basis, trust, easement, attachment, assignment, maintenance, family arrangement / settlement, goodwill, decree or order of any court of law, memorandum of understanding, contract/ greement, gift or otherwise whatsoever into, over or upon the said flat or any part thereo agreement, gift or otherwise whatsoever into, over or upon the said tato or any part thereof are hereby required to give notice thereof in writing together with supporting documents in evidence thereof to the undersigned at the below mentioned address within 15 (fifteen) days from the date of the publication of this present notice failing which the same will be deemed to have been abandoned, released, waived, given up or surrendered. Thereafte the tenancy rights of the said flat will be dealt with /without reference or regards to any such claim, right, title or interest.

Date : 31.10.2021 Place : Mumbai Mrs. Kavita Mohan Advocate High Court

A-502, Jimmy Park II CHS, Sector 19A, Plot 19, Nerul, Navi Mumbai - 400 706.

Milgrey Finance and Investments Limited
CIN: L67120MH1983PLC030316
Reg. Office: 31,Whispering Palms Shopping Center, Lokhandwala,
Kandivali (East), Mumbai – 400 101

Phone: 022-29651621 Email: milgreyfinance@gmail.com Extracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter and

half year ended on 30th September,	2021. (A)	mount in 'Lakt	is' except EPS)
Particulars		Standalone	
	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)
Total income from operations (net)	0.000	0.000	0.000
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(1.561)	(1.139)	(2.980)
Net Profit/(Loss)for the period before tax (after exceptional items)	(1.561)	(1.139)	(2.980)
Net Profit /(Loss) for the period after tax	(1.561)	(1.139)	(2.980)
Paid-up Equity Share Capital (Share of Rs. 10/- each)	199.000	199.000	199.000
Earning per equity share			
Basic	(0.078)	(0.057)	(0.150)
Diluted	(0.078)	(0.057)	(0.150)

Note: The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited inancial Result for the quarter and half year ended is available on the website of

the Stock Exchange i.e. (www.bseindia.com). Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classifie

By Order of the Board

For Milgrey Finance and Investments Limited Mahendra Bachhawa Place: Mumba Managing Director DIN: 07547289 Date :29/10/2021

WALCHAND PEOPLEFIRST LIMITED

CIN: L74140MH1920PLC000791

Extract of Statement of Audited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2021

Regd. Office: 1 Construction house, 5 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai-400001

Website: www.walchandpeoplefirst.com, Email: kajal@walchandgroup.com, Tel.: 022-67818181, Fax: 022-22610574

	·					Rs	. In Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Half year ended	Half year ended	Year ended
		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	541.45	215.99	169.97	757.44	287.30	882.12
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)		(63.98)	(55.09)	124.70	(159.23)	(19.18)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	188.67	(63.98)	(55.09)	124.70	(159.23)	(19.18)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)		(46.42)	(40.40)	90.66	(117.69)	(16.48)
5	Total Comprehensive income for the period (after tax)	141.63	(41.86)	(41.40)	99.79	(119.70)	1.78
6	Paid up Equity Share Capital - Face Value Rs. 10/- each	290.39	290.39	290.39	290.39	290.39	290.39
7	Earnings Per Share (Before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted for the period : (In Rs.)	4.72	(1.60)	(1.39)	3.12	(4.05)	(0.57)
	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted for the period :						

Notes:

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the guarterly financial results is available on the stock exchange website www.bseindia.com and Company's website www.walchandpeoplefirst.com

(1.60)

(1.39)

3.12

(4.05)

4.72

- The above unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting
- Standard) Amendment Rules, 2016. The above unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2021 have been duly reviewed by Statutory auditors, recommended by the Audit Committee and have been approved and were taken on record by the Board of Directors at its meeting held on October 29, 2021.
- The company has a single segment namely "Training". Therefore the company's business does not fall under different operating segments as defined by Ind AS-108. During the six months ended September 30, 2020 and year ended March 31, 2021, the Company has terminated lease agreements for Gurgaon, Pune and Bangalore locations. Accordingly the corresponding "Right to use Asset" and "Lease Liability" recognized as per IND-AS 116 have been reversed resulting in
- credit of Rs. 25.58 Lakhs included under Other Income & reversal of deferred tax Asset of Rs. 6.44 Lakhs.

6 Previous quarter/previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary. By the order of the Board (PALLAVI JHA)

Chairperson & Managing Director DIN No. 00068483 Place : Mumbai Date: October 29, 2021



GUJARAT SIDHEE CEMENT LIMITED

(CIN: L26940GJ1973PLC002245)

At "Sidheegram", PO Prashnavada BO Via Sutrapada SO - 362275, Off Veraval-Kodinar Highway, Dist. Gir Somnath (Gujarat). Phone: 02876-268200 Fax: 02876-286540 **Email**: cfo@mehtagroup.com **Website**: www.mehtagroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED ON SEPTEMBER 30, 2021

		Quarter ende	d	Six Mont	hs ended	Year ended	
Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
	₹in Lakhs	₹in Lakhs	₹in Lakhs	₹in Lakhs	₹in Lakhs	₹in Lakhs	
Total Income from Operations	16,925.68	15,703.46	12,910.73	32,629.14	22,075.12	57,445.10	
Net Profit / (Loss) for the period before tax	(31.10)	1,772.69	852.06	1,741.59	1,581.37	4,866.77	
Net Profit / (Loss) for the period after tax	(8.89)	1,186.31	488.15	1,177.42	986.99	3,055.27	
Total Comprehensive Income after tax	160.19	5,038.76	359.65	5,198.95	2,672.95	7,846.44	
Equity Share Capital	8,895.72	8,895.72	8,816.19	8,895.72	8,816.19	8,825.49	
Other Equity						36,673.53	
Basic Earnings per Share of ₹ 10 each	(0.01)	1 24	0.55	1 22	1 10	3.47	
(not annualised) - in ₹	(0.01)	1.34	0.55	1.33	1.12	3.47	
Diluted Earnings per Share of ₹ 10 each (not annualised) - in ₹	(0.01)	1.33	0.55	1.32	1.11	3.43	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website qujaratsidheecementlimited.com

By the Order of the Board, For Gujarat Sidhee Cement Limited (M.S.Gilotra)

Dated : October 29, 2021 Managing Director



Place · Mumbai

BDH INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: Nair Baug, Akurli Road, Kandivli-East, Mumbai-400101; CIN : L24100MH1990PLC059299

Tel. No. 022-6155 1234; E-mail: investors@bdhind.com; Website: www.bdhind.com

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended on 30th September, 2021

(Rs. in Lakhs except Earning per Share)

	(, ,,	s. III Laitile except L	arriing per enare)
Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
	30.09.2021	30.09.2021	30.09.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total income from operations	1725.36	3,158.13	1,580.40
Net Profit for the period before tax	274.08	438.30	266.90
Net Profit for the period after tax	197.84	316.37	192.65
Total Comprehensive Income for the period after tax	197.84	316.37	192.65
Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	575.73	575.73	575.73
Other Equity (excluding Revaluation Reserves)	-	-	-
[Rs. 3578.08 Lakhs as on 31st March, 2021]			
Earnings Per Share (before & after extra ordinary	3.44	5.50	3.35

(Face value of Rs. 10/- each) - Basic & Diluted

The above is an extract of the detailed format of the Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on Company's website (www.bdhind.com)

For BDH Industries Limited

(Rs. in Lakhs except Earning per Share)

Jayashree Naii Chairperson & Managing Director Place : Mumbai Date: 29th October, 2021 DIN: 00027467



herever considered necessary

Chembond Chemicals Limited

CIN L24100MH1975PLC018235

Regd.Office: Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710 Email Id: info@chembondindia.com, Website: www.chembondindia.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2021

	_	•	•	•	•	(Rs. in Lakhs	
Sr.		C	Quarter Ended			Half Year ended		
No.	Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	8,721.20	8,121.04	6,889.13	16,842.24	12,414.69	28,977.67	
2	Net Profit from ordinary activities before tax (before							
	Exceptional and Extraordinary items)	600.11	784.42	474.68	1,384.53	1,136.35	2,852.92	
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional							
	and Extraordinary items)	600.11	784.42	474.68	1,384.53	1,136.35	2,852.92	
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional							
	and Extraordinary items)	469.35	482.08	343.51	951.44	747.32	2,040.89	
5	Total Comprehensive Income for the period							
	(Comprising profit for the period (after tax) and other							
	Comprehensive income (after tax)	472.99	486.56	331.32	959.55	720.11	2,056.95	
6	Paid-up equity share capital (face value of							
	Rs 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41	672.41	672.41	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per							
	balance sheet of previous accounting Year)						28,646.73	
8	Earning Per Share (of Rs.5 each) (not annualised)							
	Basic and Diluted EPS	3.48	3.56	2.35	7.04	5.09	15.13	

NOTES:

Place : Mumbai

Date: 30th October, 2021

- 1. The above results for the quarter and half year ended 30th September, 2021, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 30th October, 2021 and have been subjected to limited review by the Statutory Auditors
- $. \ \, This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) \, Rules, 2015 (Ind-AS), prescribed under the Companies of the Companies$ Section, 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

3	Key Numbers of Standalone Financial results									
	(Rs.									
S	Sr. Particulars		Quarter Ende	:d	Half Yea	r ended	Quarter Ended			
N	No. Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021			
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations (Net)	1,061.94	1,113.07	999.14	2,175.00	1,818.49	4,203.69			
2	2. Profit Before Tax	514.67	389.94	245.72	904.61	592.60	1,264.90			
3	3 Profit After Tax	485.85	271.83	190.93	757.71	446.18	967.32			

4 The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company's

For CHEMBOND CHEMICALS LTD Sd/ Sameer V. Shah

Chairman & Managing Director

मराठी मनाचा आवाज नवशक्ति 🛦

www.navshakti.co.in

NIBE LIMITED (Formerly known as Kavita Fabrics Limited)

CIN: L34100GJ2005PLC046929 Registered Office Address: Plot No. A-3/B in the Chakan Industrial Area Phase-II, Village: Khalumbre, Taluka-Khed,

District-Pune-410501, Maharashtra, India Phone: 0253 2237599, Email id: info@nibelimited.com, Website: www.kavitafabrics.com

Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021

Parking days		Quarter Ende	t	Half Year Ended		Previous Year Ended
Particulars	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/2021	30/09/2020	31/03/2021
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Unaudited)
Total Income from Operations	331.66	199.31	-	530.96	-	251.32
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(119.59)	18.73	(10.39)	(100.86)	(9.52)	18.19
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(119.59)	18.73	(10.39)	(100.86)	(9.52)	18.19
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(115.04)	14.10	(9.49)	(100.94)	(9.54)	12.51
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		14.10	(9.49)	(99.96)	(9.54)	12.87
Paid up Equity Share Capital (of Rs. 10 each)	1041.87	1041.87	1041.87	1041.87	1041.87	1041.87
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	0.86
Earnings per equity share (of Rs. 10 each)						
Basic and Diluted	(1.10)	0.14	(0.09)	(0.97)	(0.09)	0.12

Place : Pune

Date: October 29, 2021

- The Audit Committee has reveiwed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings held on October 29, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and half year ended September 30, 2021 are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com) For Nibe Limited

Ganesh Nibe Managing Director

chembond

केमबाँड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५ **नोंदणीकृत कार्यालयः** केमबाँड सेंटर, इएल-७१, महापे एमआयडीसी, नवी मुंबई-४०० ७१० ई-मेल आयडी : info@chembondindia.com वेबसाईट : www.chembondindia.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता एकत्रित

							(रु. लाखांत)
अ.	तपशील		संपलेली तिमाही			अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न	८,७२१.२०	८,१२१.०४	६,८८९.१३	१६,८४२.२४	१२,४१४.६९	२८,९७७.६७
?	सामान्य कामकाजातून मिळालेला निव्वळ नफा करपूर्व (अपवादात्मक व अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	६००.११	७८४.४२	४७४.६८	१,३८४.५३	१,१३६.३५	२,८५२.९२
æ	निव्वळ नफा कालावधीसाठी करपूर्व (अपवादात्मक व अनन्यसाधारण बाबीनंतर)	६००.११	७८४.४२	४७४.६८	१,३८४.५३	१,१३६.३५	२,८५२.९२
8	निञ्वळ नफा कालावधीसाठी करपश्चात (अपवादात्मक व अनन्यसाधारण बाबीनंतर)	४६९.३५	8८२.०८	३४३.५१	९५१.४४	७४७.३२	२,०४०.८९
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	४७२.९९	४८६.५६	३३१.३२	९५९.५५	७२०.११	२,०५६.९५
ξ	भरणा झालेले भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५ प्रति भाग)	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१
G	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळुन राखीव)						२८,६४६.७३
۷	प्रति भाग प्राप्ती (रु. ५ प्रत्येकी) (अवार्षिक) मुलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस	3.86	३.५६	२.३५	७.०४	4.09	१५.१३

- १. वरील निकाल ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता असून त्यांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केलेले आहे, संचालक मंडळानी ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत त्याला मंजुरी दिलेली आहे आणि ते वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुनर्विलोकना अधीन होते.
- २. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (इंड-एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यांच्या अनुषंगाने बनवले आहे.

३. अलिप्त आर्थिक निकालांमधील महत्त्वाच्या संख्या

जाहीर सूचना

सचना घ्यावी की, श्रीम, जनकबेन प्रविणचंद्र

शेठ आणि प्रविणचंद्र रतिलाल शेठ, हे कुकरेजा कॉम्प्लेक्स (बिल्डिंग क्र. २)

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

लि., (सोसायटी) च्या संयुक्त सभासद,

आणि (i) लोटस बिल्डिंग क्र. २ मधील 'सी

च्या ४ थ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ४०३,

आणि (ii) शेअर प्रमाणपत्र क्र. सी-८९ मध्ये समाविष्टीत विभिन्न क्र. ४५१ ते ४५५ धारक प्रत्येकी रु. ५०/- च्या पाच (५) शेअर्स चे

धारक होते, परंतु ३० नोव्हेंबर, २०२० रोजी मंबई येथे प्रविणचंद रतिलाल शेठ यांचे कोणत्याही नामनिर्देशन न करता निधन झाले

आणि त्यानंतर १२ ऑगस्ट, २०२१ रोजी मुंबई येथे श्रीम. जनकबेन प्रविणचंद्र शेठ यांचे

सुद्धा निधन झाले. त्यानंतर त्यांचे एकळताएक

मुलगी श्रीम. बीजल रुषभ संघवी तिच्या नावे तिच्या मयत आई-वडिवांचे हक

नामाधिकार. हितसंबंध हस्तांतर करण्यास

त्यामुळे सोसायटी याद्वारे अशा पुष्ठचर्थी

दस्तावेज आणि इतर पुरावे सहित सदरहू

प्रसिद्धिच्या १४ (चौदा) दिवसांच्या आत

अशा हस्तांतराचे विरोधात वारसदार किंवा

इतर दावेदार/आक्षेप करणारे यांच्याकडन

दावे किंवा आक्षेप. जर असल्यास मागवित

आहे. वरील प्रमाणे दावे/आक्षेप प्राप्त न

झाल्यास, सोसायटी कोणत्याही व्यक्तीकडून

दावे/आक्षेप नसल्याचे मानण्यात येईल

आणि श्रीम. बीजल रुषभ संघवी यांचे बाजूने

सोसायटीच्या भांडवल/मिळकती मध्ये कै

श्रीम. जनकबेन प्रविणचंद्र शेठ आणि कै

प्रविणचंद्र रतिलाल शेठ यांचे हक

नामाधिकार, हितसंबंध हस्तांतर करण्यास

दिनांक : ३० ऑक्टोबर, २०२१ मा. सचिव

कुकरेजा कॉम्प्लेक्स (बिल्डिंग क्र. २)

एल.बी.एस. मार्ग, जैन मंदिर समोर,

भांडुप (पश्चिम), मुंबई - ४०००७८

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

कार्यवाही करेल.

ठिकाण : मुंबई

सोसायटीकडे एक अर्ज दिला.

अनु

(कर्ज खाते

कर्जदार(रां)/हमीदारा(रां)चे नाव

क्र.एलएनसीजीएचएनएएसएचएल

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
क्र.		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	30.09.2029	३०.०९.२०२०	39.03.7079
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
8	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,०६१.९४	१,११३.०७	९९९.१४	२,१७५.००	१,८१८.४९	४,२०३.६९
2	करपूर्व नफा	५१४.६७	३८९.९४	२४५.७२	९०४.६१	५९२.६०	१,२६४.९०
3	करपश्चात नफा	४८५.८५	२७१.८३	१९०.९३	७५७.७१	४४६.१८	९६७.३२

४. वर दिलेली माहिती हि स्टॉक एक्स्चेंजेसकडे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) नियम, २०१५ च्या नियम ३३ खाली सादर केलेल्या एकत्रित तिमाही आर्थिक निकालांच्या सविस्तर विवरणाचा उतारा आहे. एकत्रित आणि अलिप्त तिमाही आर्थिक निकालांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि कंपनीच्या वेबसाईटवर <u>www.chembondindia.com</u> येथे उपलब्ध

> केमबाँड केमिकल्स लिमिटेडसाठी सही / -

ठिकाण : मुंबई समीर व्ही. शाह तारीख: ३० ऑक्टोबर, २०२१ अध्यक्ष व त्यवस्थापकीय संचालक

COLINZ LABORATORIES LIMITED

A-101, Pratik Ind. Estate, Next to Fortis Hospital, Mulund-Goregaon Link Road, Mumbai – 400 078. (CIN NO: L24200MH1986PLC041128)

S No	Particulars Particulars	QUARTER ENDED HALF YEAR ENDE					YEAR ENDED
			Un-Audited	ļ	Un-A	udited	Audited
		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-20	30-Sep-21	31-Mar-21
1	Revenue from Operations	197.97	189.18	166.61	311.39	387.15	635.00
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary Items).	13.61	11.20	8.19	14.86	24.81	24.52
3	Net Profit/(Loss) for the period before Tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items).	13.61	11.20	8.19	14.86	24.81	24.52
4	Net Profit/(Loss) for the period after Tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items).	9.90	8.45	6.44	11.86	18.35	20.76
5	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (Net of Tax).	15.75	13.11	10.13	24.05	28.86	45.22
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each).	354.50	354.50	354.41	354.41	354.50	354.50
7	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each)						
	(not annulised) (in Rs.)						
	1) Basic	0.34	0.29	0.22	0.53	0.63	0.99
	2) Diluted	0.34	0.29	0.22	0.53	0.63	0.99

NOTES:

1) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results is available on the website of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.findoc-c**ll**.in.

2) The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board o Directors at their meetings held on 30th Oct, 2021.

3) Previous figures have been regrouped/rearranged, wherever necessary.

For and on behalf of the Board **COLINZ LABORATORIES LTD.** CIN NO: L24200MH1986PLC041128

MUMBAI.

(DIN NO : 00825886)

30th Oct,2021

Dr. MANI L. S. (Director-Legal, Corporate Affairs & Company Secretary)



वालचंद पिपलफर्स्ट लिमिटेड

सीआयएन: एल७४१४०एमएच१९२०पीएलसी०००७९१ नोंद. कार्या.: १ कन्स्टक्शन हाऊस. ५ वालचंद हिराचंद मार्ग. बॅलार्ड इस्टेट. मंबई-४००००१. संकेतस्थळ : www.walchandpeoplefirst.com ईमेल : kajal@walchandgroup.com, फोन : ०२२-६७८१८१८१, फॅक्स: ०२२-२२६१०५७४

२०२१ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिन्याकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

							(रु. लाखांत)
अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले अर्ध	संपलेले अर्ध	संपेलेले
क्र.		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष	वर्ष
		30.09.7079	३०.०६.२०२१	30.09.7070	30.09.7079	30.09.7070	39.03.707
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	488.84	२१५.९९	१६९.९७	७५७.४४	२८७.३०	८८२.१३
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,						
	अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण						
	बाबींपूर्वी)	१८८.६७	(६३.९८)	(५५.०९)	१२४.७०	(१५९.२३)	(१९.१८)
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ						
	नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
	अनन्यसाधारण बाबींनंतर)	१८८.६७	(६३.९८)	(५५.०९)	१२४.७०	(१५९.२३)	(१९.१८)
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ						
	नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
	अनन्यसाधारण बाबींनंतर)	१३७.०७	(४६.४२)	(80.80)	९०.६६	(११७.६९)	(१६.४८)
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक						
	उत्पन्न (करपश्चात)	१४१.६३	(४१.८६)	(४१.४०)	९९.७९	(११९.७०)	१.७८
ξ	पूर्ण भरलेले समभाग भांडवल - प्रत्येकी						
	रु. १०/ - दर्शनी किंमत	२९०.३९	२९०.३९	२९०.३९	२९०.३९	२९०.३९	२९०.३९
b	प्रतिभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी)						
	(प्रत्येकी रु. १० चे) कालावधीकरिता						
	मूलभूत आणि सौम्यिकृत : (रु. मध्ये)	8.65	(१.६०)	(१.३९)	३.१२	(४.०५)	(0.40)
	प्रतिभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपश्चात)						
	(प्रत्येकी रु. १० चे) कालावधीकरिता मूलभूत						
	आणि सौम्यिकृत : (रु. मध्ये)	8.62	(१.६०)	(१.३९)	3.82	(४.०५)	(0.40)

टिपा :

दिनांक: २९ ऑक्टोबर, २०२१

- १. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ
- www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ : www.walchandpeoplefirst.com वर उपलब्ध आहे. २.) वरील लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (इंड एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड) अमेंडमेंट रुल्स, २०१६ ला अनुसरून बनवले आहे.
- ३. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संप्लेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष वैधानिक लेखापरीक्षकांनी रितसर पुनर्विलोकीत केली. २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे शिफारस करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करुन अभिलिखित करण्यात आले.
- ४. कंपनीचा एकच विभाग आहे नाव ''ट्रेनिंग'' त्यामुळे कंपनीचा व्यवसाय इंड एएस १०८ च्या व्याख्येनुसार विविध प्रचालन विभागामध्ये मोडत
- ५. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या सहा महिने आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षामध्ये कंपनीने गुरगाव, पुणे आणि बंगलोर ठिकाणच्या भाडेपट्टा करारांना संपृष्टांत आणले. त्यानुसार, इंड-एएस ११६ अंतर्गत मोजलेले संलग्न ''वापर करण्याच्या अधिकाराच्या मत्ता' व ''भाडेपट्टा दायित्व'' अन्य उत्पन्नात समाविष्ट केलेल्या रु. २५.५८ लाखांची जमा मागे घेतली आणि रु. ६.४४ लाखांच्या स्थगित कर मत्ता
- ६. आवश्यकतेनुसार मागील तिमाही/मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावरून (पह्नवी झा) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन नं. ०००६८४८३

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ मर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड. २ रा मजला. ३बी पूसा रोड, राजेंद्र प्लेस, न्यू दिल्ली-११०००

जोडपत्र 🗤 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअधीं, निम्नस्वाक्षरीकार हे कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकत अधिकारी द्वारे मागणी सचना जारी करून खालील नमद कर्जदार/हमीदार यान सुचनेतील नमुद रकमेची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ उरल्याने, कर्जदार हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदा-करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सद्दे ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात

अ. कर्जदार/हमीदाराचे नाव क.	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	कब्जाचे दिनांक
१. (आमच्या पुणे शाखेचा कर्ज खाता क्र. एलएनएमईपीयुएन००००२६२१४) हॉटेल अर्पिता ॲण्ड स्नॅक्स सेंटर (कर्जदार) सुशिल प्रभाकर साठे, प्रभाकर भाऊ साठे, राखी सुशिल साठे (सह-कर्जदार)	गाव कोंढावे धावडे, एनडीए गेट, तालुका हवेली, जि. पुणे येथील	१२-०७-२०२१ रू. २१,४१,७८६/-	२५-१०- २०२१

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: ५०२, टॉवर - ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ सर्कल कार्यालयः केप्रि ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २ रा मजला, ३बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली – ११०००५

परिशिष्ट IV कब्जा सूचना (स्थावर मिळतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल)च्या प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार/ हमीदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे सद्र ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सद्र रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद् तारखेस घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

तारण मत्तेचे (स्थावर मिळकत) वर्णन

सर्व भाग आणि विभाग हा फ्लॅट क्र. २३ (एकूण क्षेत्र मोजमापित

३२.७४ चौ. मी. चटई क्षेत्र), ४ था मजला, ए विंग, ओम अपार्टमेंट,

०००००१०३७ हा नाशिक शाखेचा) वसलेला असा आणि रचित प्लॉट क्र. १ + २. सर्व्हे क्र. १३५/१. | १७.१०,२८५/-

मागणी सुचना

तारीख आणि

२३.०६.२०२१

२७.१०.२०२१

००००००१०३७ हा नाशिक शाखचा) रामोद जवाहीर गौर (कर्जदार) संगीता देवी (सह–कर्जदार)		वसलला असा आण राचत प्लाट क्र. १ + २, सन्ह क्र. १३५/१, मौजे विलहोली, मुंबई – आग्ना रोड, नाशिक, महाराष्ट्र – ४२२०१०, त्यावरील वर्तमान आणि भविष्यातील रचनांसह	१७,१०,५८५/-		
2	(कर्ज खाते क्र.एलएनसीजीएचएनएएसएचएल ००००००४३४ हा नाशिक शाखेचा) राणी अनिल सोनावणे (कर्जदार) अनिल दत्तात्रय सोनावणे, दाभाडे अंकुश अशोक (सह-कर्जदार)	सर्व भाग आणि विभाग हा फ्लॅट क्र. १५ (क्षेत्र मोजमापित ३५.७८ चौ. मी.), स्टिल्ट २ रा मजला, अनु आरती हाईट्स, रचित असा गट क्र. १९०/ए वर, प्लॉट क्र. १४, कडे पाथर चौक, श्रमिक नगर, सातपूर, पिंपळगाव, बहुला शिवार, नाशिक, महाराष्ट्र – ४२२००७, त्यावरील वर्तमान आणि भविष्यातील रचनांसह	२३.०६.२०२१ ₹. १२,३०,६५४/-	२७.१०.२०२१	
3	(कर्ज खाते क्र.एलएनएचएलएनएएस ००००११३९५ हा नाशिक शाखेचा) शांता केदू आहेर (कर्जदार) केदू बालाजी आहेर (सह-कर्जदार)	सर्व भाग आणि विभाग हा फ्लॅट क्र. १ (मोजमापित ४५ चौ. मी. अर्थात ४८२.२० चौ. फूट कारपेट क्षेत्र), ज्ञात योजना "अमृत दर्शन"च्या १ ल्या मजल्यावर, रचित फ्लॉट क्र. २० वर, मोजमापित ३०० चौ. मी. पैकी हा सर्न्हें क्र. ३२८/२/१/२०, शनिमंदिराच्या समोर, वेव्ह प्रोजेक्टच्या मागे, अंबिका हार्डवेअर, देवळाली कँप रोड, गाव पाथडीं, तालुका आणि जिल्हा नाशिक, महाराष्ट्र – ४२२१०१, त्यावरील वर्तमान आणि भविष्यातील रचनांसह	₹३.०६.२०२१ ₹. ₹५,८०,९१६/-	२७.१०.२०२१	
8	(कर्ज खाते क्र.एलएनसीजीएचएनएएसएचएल००० ००१०५३ हा नाशिक शाखेचा) सुनीता चंद्रभान इलिहे (कर्जदार) विशाल चंद्रभान इलिहे (सह-कर्जदार)	ा नाशिक शाखेचा) (मोजमापित ०४.६५ चौ. मी. अर्थात ५० चौ. फूट), एकूण मोजमापित ८४ चौ. मी अर्थात ९०५ चौ. फूट, ज्ञात योजना स्वस्तिक			
ų	(कर्ज खाते क्र.एलएनएचएलपीयुएन ००००१३८३४ हा पुणे शाखेचा) गणेश दत्तात्रय सुपेकर (कर्जदार) सुनीता गणेश सुपेकर, स्वप्नील गणेश सुपेकर, सूरज गणेश सुपेकर (सह-कर्जदार)	२६.०६.२०२१ रू. १५,२२,८५८/-	२५.१०.२०२१		
ĸ	(कर्ज खाते क्र.एलएनसीजीएचएनएएसएचएल००० ०००१७७ हा नाशिक शाखेचा) किरण मुरलीधर कर्पे (कर्जदार) सुमन किरण कर्पे (सह-कर्जदार)	२८.०६.२०२१ रू. १६,२८,९९७/-	२७.१०.२०२१		
y	(कर्ज खाते क्र.एलएनएचएलसीएचआय ००००१३०९० हा चिंचवड शाखेचा) राजू लोप्या नाईक (कर्जदार) सुनीता राजू नाईक (सह-कर्जदार)	सर्व भाग आणि विभाग हा फ्लॉट क्र. ३०२ (क्षेत्र मोजमापित ६७० चौ. फूट अर्थात ६२.२६ चौ. मी.) ३ रा मजला, समर्थ कॉम्प्लेक्स, रचित जिमनीवर असा सर्व्हें क्र. ९, हिस्सा क्र. १९/२/१ए/३, (जुना सर्व्हें क्र. १०/२/१ए), गाव गुजर निंबाळकरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र – ४११०४६, त्यावरील वर्तमान आणि भविष्यातील रचनांसह	२९.०६.२०२१ रू. २०,५६,७१३/-	२५.१०.२०२१	
ć	(कर्ज खाते क्र.एलएनएचएलसीएचआय ००००१४५३६ हा चिचवड शाखेचा) संतोश शामराव परदेशी (कर्जदार) वर्षा संतोश परदेशी (सह-कर्जदार)	सर्व भाग आणि विभाग हा फ्लॅट क्र. ३०१ (क्षेत्र मोजमापित १००० चौ. फूट अर्थात ९२.९३ चौ. मी.) ३ रा मजला, साईराम अपार्टमेंट, रचित जमिनीवर असा प्लॉट क्र. ६९, पैकी हा एस. क्र. ५२ हिस्सा क्र. १/१, एस. क्र. ५२ हिस्सा क्र. १/८, एस. क्र. ५२ हिस्सा क्र. १/३, गाव आंबेगाव बुटुक येथे, जांभुळवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र – ४११०४६, त्यावरील वर्तमान आणि भविष्यातील रचनांसह	२९.०६.२०२१ रू. १९,३८,६०८/-	२५.१०.२०२१	
8	(कर्ज खाते क्र.एलएनएचएलपीयुएन ००००१३००९ हा पुणे शाखेचा) सुनील देवीदास गालंडे (कर्जदार) निर्मल एस. गालंडे, शुभम सुनील गालंडे (सह-कर्जदार)	२९.०६.२०२१ ₹. १४,७२,०४६/-	२६.१०.२०२१		
१०	(कर्ज खाते क्र.एलएनएचएलसीएचआय००००१७ ६८६ हा चिंचवड शाखेचा) प्रशांतकुमार हणमंतराव पाटील (कर्जदार) कोमल प्रशांत पाटील (सह-कर्जदार)	सर्व भाग आणि विभाग हा फ्लॅट क्र. ३०४ (क्षेत्र मोजमापित ५३.७० चौ. मी.) तिसरा मजला, ज्ञात इमारत लक्ष्मी सदनमध्ये, स्थित आहे जिमनीवर असा एस. क्र. ६१, हिस्सा क्र. १ए/२, आणि एस. क्र. ६१ हिस्सा क्र. १ए/२, आणि एस. क्र. ६१ हिस्सा क्र. १ए/२, गाव आंबेगाव खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र – ४११०४६, त्यावरील वर्तमान आणि भविष्यातील रचनांसह	१४.०७.२०२१ ₹. ११,९८,१६९/-	२५.१०.२०२१	

B Bharat Bijlee

स्थळः महाराष्ट तारीखः ३१.१०.२०२१

भारत बिजली लिमिटेड सीआयएन नं. : एल३१३००एमएच१९४६पीएलसी००५०१७

नोंदणीकृत कार्यालय: इलेक्ट्रिक मॅन्शन, ६ वा मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ दूरध्वनी क्र. : ०२२-२४३०६२३७, फॅक्स क्र. : ०२२-२४३७०६२४,

ई-मेल : bblcorporate@bharatbijlee.com, वेबसाईट : www.bharatbijlee.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

> संपलेली तिमाही संपलेले अर्ध वर्ष संपलेले वर्ष

सही/-(प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल)करिता

		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	३०५३७	२८८०२	१४६१५	५९३३९	२१८६५	७३१०५
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	१९३९	१८१०	888	३७४९	(३५५)	३६६६
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१९३९	१८१०	888	३७४९	(३५५)	३६६६
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१४३९	१३६८	६०५	२८०७	(२६९)	२६०५
(પ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/ तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)						
	धरून)	५०३७	४७३१	४१७९	९७६८	३७३३	२१६७५
ξ	समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्यांचे)	५६५	५६५	५६५	५६५	५६५	५६५
૭	मूलभूत आणि सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (रु.) (अवार्षिक)	२५.४७	२४.२०	१०.७१	४९.६७	(४.७६)	४६.०९

टिपा :

- १. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेला ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट : (www.bharatbijlee.com) वर उपलब्ध आहे.
- वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वरील वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे

ठिकाण : मुंबई निखिल जे. दानानी दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२१ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांचा खिसा होतोय रिकामा

रामभाऊ जगताप/कराड

इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, एसटीच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारात करण्यात आलेली वाढ या सर्वांमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोना महामारी व त्यातनच निर्माण झालेल्या महागाईमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांचा खिसा आता आणखीनच रिकामा होऊ लागला आहे.

गेल्या ३ वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली असून गाड्यांचे सुटे पार्ट्स, टायर यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. मात्र कोरोना महामारीमूळे प्रवाशांची घटलेली संख्या अशा बिकट परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी व माल वाहतुकीच्या दरात वाढ केली नव्हती. त्यामुळे दिवसेंदिवस महामंडळाचा तोटा वाढू लागला होता. आता मात्र एसटी महामंडळाने दर वाढवले आहेत.

सध्याच्या वाढीव दरामूळे कराड– सातारा ८० रुपये, सातारा-वाई-महाबळेश्वर ९५ रुपये, सातारा-सांगली १९० रुपये, सातारा-सोला-पूर ३७५ रुपये, सातारा-सायन बोरिवली ४२० रुपये, सातारा-ठाणे-बोरिवली ४२० रुपये, सातारा-रत्नागिरी ३३५ रुपये तर शिवशाहीसाठी सातारा-कोल्हापूर २६० रुपये, सातारा-सायन-बोरिवली ५९५ रुपये, सातारा-ठाणे-बोरिवली ५९५ रुपये, सातारा-रत्नागिरी ४७५ रुपये, सातारा-नाशिक ६६० रुपये तिकीट दर झाल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. तसेच नव्या तिकिट दरानुसार साधी बस,शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ करण्यात आली नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमीनंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार असल्याची माहितीही महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

बिबट्याच्या हल्ल्यात एक ठार

वार्ताहर/गडचिरोली : जंगलात गेलेल्या इसमावर बिबट्याने चढविलेल्या हल्ल्यात एक जण जागीच ठार झाला असून दुसऱ्या इसमाने पळून स्वत:चा जीव वाचविल्याची घटना घटना वनपरिक्षेत्राअंतगत येत असलेल्या पेंटिपाका जंगल परिसरात घडली दुर्गम मलय्या असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीन्सार सिरोंचा

वनपरिक्षेत्रातील पेंटिपाका परिसरात मागाल काहा दिवसापासून बिबट्याचा वावर सुरु असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असतांनाच पेंटिपाका-चिटूर जंगल परिसरात दुर्गम मलय्या इतर काही इसमांसह जंगलात गेले होते. दरम्यान जंगलात दडून असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्हा चढविला. यात मलय्या हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने पळ काढत स्वत:ची बिबट्याच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती आहे. तसेच एका घटनेची माहिती प्राप्त होताच सिरोंचा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतक इसमास नुकसान भरपाईची मागणी होती. या परिसरात काही दिवसांपासून सुरु असलेल्या बिबट्याच्या वावरासह आता थेट त्याने हल्ला चढविल्याने सिरोंचा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्षुल्लक वादातून शेजाऱ्याची हत्या

(रु. लाखात)

वार्ताहर/भंडारा : क्षुल्लक वादातून ५० वर्षीय इसमाची गळा चिरून हत्या केल्याची घटना मोहाडी येथे घडली आहे. गंगाधर उर्फ बंग्या नत्थू निमजे असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी आकाश विजय श्रीपाद (२२) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी आकाश व मृतक गंगाधर हे

एकमेकांचे शेजारी शेजारी आहेत. रात्रीच्या सुमारास गंगाधर दारू पिऊन आरोपी आकाशच्या घरी गेला होता. यावेळी काही कारणावरून आकाशच्या आईसोबत भांडण झाले यानंतर गंगाधरने त्यांच्या घरच्या मारूती ओमनी वाहनाची तोडफोड केली. हा प्रकार आकाशला माहित होताच त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने सायकलचा काटेरी गियर गंगाधर निमजे याच्या गळ्यावर मारला. यात गंभीर जखमी झालेल्या अतिरक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला.